

अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, कुवारबांव-रत्नागिरी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चिपळूण व त्यांच्या अधिनस्त ६ उप विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.०१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२.

शासन निर्णय क्र.मुदवा-२०२५/प्र.क्र.३२/खारभूमी

दि.१३ मार्च, २०२५

पहा :-

- १) जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र.मुदवा-२०२४/प्र.क्र.७८/खारभूमी, दि.२५.०९.२०२४
- २) मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांचे पत्र क्र.मुअ/जसंविकोप्र/आ-५(१)/५१८/सन २०२५, दि.३.०२.२०२५
- ३) वित्त विभाग शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.३.०३.२०२५

प्रस्तावना :-

अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, कुवारबांव-रत्नागिरी या मंडळ कार्यालयाच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चिपळूण व त्यांच्या अधिनस्त ६ उपविभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील १४२ व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील ९ अशा एकूण १५१ पदांना संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये दि.१.०९.२०२४ ते २८.०२.२०२५ पर्यंत मुदतवाढ मंजूर करण्यात आली होती. आता त्याच कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील १४२ व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील ७ अशा एकूण १४९ पदांना दि.१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत संदर्भ क्र.२ येथील मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांच्या दि.३.०२.२०२५ रोजीच्या पत्रान्वये प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. त्यानुषंगाने, संदर्भ क्र.३ येथील वित्त विभाग शासन निर्णय दि.३.०३.२०२५ ला अनुसरून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, कुवारबांव-रत्नागिरी या मंडळ कार्यालयाच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चिपळूण व त्यांच्या अधिनस्त ६ उपविभागीय नियत अस्थायी आस्थापनेवरील १४२ पदे व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील ७ पदांपैकी ५ पदे अशा एकूण १४७ पदांना दि.१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५ पर्यंत तर रुपांतरीत आस्थापनेवरील ७ पैकी २ पदांना दि.१.०३.२०२५ ते ३१.०५.२०२५ पर्यंत ती सुधारीत

आकृतिबंधानुसार निश्चित केलेल्या पदांच्या मर्यादेत आहेत, या अटीच्या अधीन राहून मुदतवाढ मंजूर करण्यात येत आहे-

अ) नियत अस्थायी पदे ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसावी.

आ) नियत अस्थायी आस्थापनेवरील पदे ही दि.६.०२.२००३ च्या शासन निर्णयान्वये मंजूर सुधारित आकृतीबंधानुसार निश्चित केलेल्या पदांच्या मर्यादेत असावीत.

२. वरील कार्यालयांच्या आस्थापनेवर होणारा खर्च "मागणी क्र.आय-५, लेखाशीर्ष-४७०१ मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प यावरील भांडवली खर्च (योजनेत्तर), १९० सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूका (०२) विविध पाटबंधारे विकास महामंडळांना भाग भांडवली अंशदान, (०२) (०३) कोकण पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (४७०१-एच ७५४) ५४ गुंतवणूका, व नियत अस्थायी आस्थापनेवरील मागणी क्र.आय-५, लेखाशीर्ष-४७०१ मोठे व मध्यम पाटबंधारे यावरील भांडवली खर्च १९० सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूका (०४), विविध पाटबंधारे विकास महामंडळांना भागभांडवली अंशदान (वेतन) (०४) (०३) कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, भाग भांडवली अंशदान (वेतन) (४७०१-आय १८९)" या लेखाशीर्षाखाली टाकून तो मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय हा वित्त विभाग शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क, दि.३.०३.२०२५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२५०३१३१२३२०५०६२७ असा आहे. हे आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( अंजली काकडे )

सहपत्र :- परिशिष्ट "अ " व "ब "

अवर सचिव, जलसंपदा विभाग

प्रत सहपत्रासह :-

- १) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
- २) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर.
- ३) निवासी लेखा अधिकारी, मुंबई.
- ४) जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे.
- ५) अवर सचिव (आ. पु.क.), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२.
- ६) वित्त विभाग (व्यय-१२), मंत्रालय, मुंबई ३२.
- ७) वित्त विभाग (अर्थसंकल्प-१९), मंत्रालय, मुंबई ३२.
- ८) कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे.
- ९) मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई .
- १०) अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, कुवारबाव- रत्नागिरी.
- ११) कार्यासने, अर्थ-२/आ(प्रशि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) खारभूमी कार्यासन (संग्रहार्थ).

परिशिष्ट - "अ"

(शासन निर्णय क्र.मुदवा-२०२५/प्र.क्र.३२/खारभूमी, दि.१३ मार्च, २०२५ चे सहपत्र)

अ.क्र	मंडळ/विभाग/उपविभाग	नियत अस्थायी पदांचा तपशिल	पदसंख्या
(१)	(२)	(३)	(४)
१)	पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चिपळूण	१) कार्यकारी अभियंता	१
		२) उप कार्यकारी अभियंता	१
		३) कनिष्ठ अभियंता	४
		४) विभागीय लेखापाल	१
		५) प्रथम लिपिक	१
		६) भांडारपाल	१
		७) वरिष्ठ लिपिक	५
		८) कनिष्ठ लिपिक/टंकलेखक	७
		९) आरेखक	१
		१०) सहाय्यक आरेखक	१
		११) संगणक	१
		१२) सहाय्यक भांडारपाल	१
		१३) वाहनचालक	१
		१४) उच्च/निम्न श्रेणी लघुलेखक	१
		१५) नाईक	१
		१६) शिपाई	५
		१७) चौकीदार	१
		<b>एकूण</b>	<b>३४</b>
२)	पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उप विभाग, खोपी	१) उप विभागीय अभियंता	१
		२) कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता	४
		३) वरिष्ठ लिपिक	१
		४) कनिष्ठ लिपिक/टंकलेखक	३
		५) वाहन चालक	१
		६) आरेखक, श्रे-३	१
		७) शिपाई	२
		८) चौकीदार	१
		९) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	४
		<b>एकूण</b>	<b>१८</b>
३)	पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उप विभाग क्र.१, भरणे	१) उप विभागीय अभियंता	१
		२) कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता	४

		३) वरिष्ठ लिपिक	१
		४) कनिष्ठ लिपिक/टंकलेखक	३
		५) वाहन चालक	१
		६) आरेखक, श्रे- ३	१
		७) शिपाई	२
		८) चौकीदार	१
		९) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	४
		<b>एकूण</b>	<b>१८</b>
४)	गडगडी प्रकल्प उप विभाग, देवरुख	१) उप विभागीय अभियंता	१
		२) कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता	४
		३) वरिष्ठ लिपिक	१
		४) कनिष्ठ लिपिक/टंकलेखक	३
		५) वाहन चालक	१
		६) आरेखक, श्रे-३	१
		७) शिपाई	२
		८) चौकीदार	१
		९) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	४
		<b>एकूण</b>	<b>१८</b>
५)	गडगडी प्रकल्प उप विभाग, कुचांबे (संगमेश्वर)	१) उप विभागीय अभियंता	१
		२) कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता	४
		३) वरिष्ठ लिपिक	१
		४) कनिष्ठ लिपिक/टंकलेखक	३
		५) वाहन चालक	१
		६) आरेखक, श्रे-३	१
		७) शिपाई	२
		८) चौकीदार	१
		९) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	४
		<b>एकूण</b>	<b>१८</b>
६)	पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उप विभाग, आरवली	१) उप विभागीय अभियंता	१
		२) कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता	४
		३) वरिष्ठ लिपिक	१
		४) कनिष्ठ लिपिक/टंकलेखक	३
		५) वाहन चालक	१

		६) आरेखक, श्रे-३	१
		७) शिपाई	२
		८) चौकीदार	१
		९) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	४
		<b>एकूण</b>	<b>१८</b>
७)	पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उपविभाग क्र. ३, भरणे	१) उप विभागीय अभियंता	१
		२) कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता	४
		३) वरिष्ठ लिपिक	१
		४) कनिष्ठ लिपिक/टंकलेखक	३
		५) वाहन चालक	१
		६) आरेखक, श्रे-३	१
		७) शिपाई	२
		८) चौकीदार	१
		९) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	४
		<b>एकूण</b>	<b>१८</b>
		<b>एकूण</b> (१ + २ + ३ + ४ + ५ + ६ + ७)	<b>१४२</b>

( अंजली काकडे )  
अवर सचिव, जलसंपदा विभाग

परिशिष्ट - "ब"

(शासन निर्णय क्र.मुदवा-२०२५/प्र.क्र.३२/खारभूमी, दि.१३ मार्च, २०२५ चे सहपत्र)

रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांचा तपशील.

अ.क्र .	कर्मचार्याचे नांव	पदनाम	सेवानिवृत्तीचा दिनांक
१	श्री. हरीश्रंद्र रामा साळवी	चौकीदार	३१.०५.२०२६
२	श्री. सुनिल रामचंद्र खोपकर	मजूर	३१.१२.२०२८
३	श्री. चंद्रकांत बाबू पंडम	मजूर	३१.०५.२०२५
४	श्री. अनंत बापू धुळप	मजूर	३१.०३.२०२६
५	श्री. विलास धाकटू चव्हाण	मजूर	३१.०१.२०२७
६	श्री. जगन्नाथ बाळा जाधव	मजूर	३१.०५.२०२५
७	श्री. काशिराम तात्या धोत्रे	मजूर	३०.०६.२०२६

( अंजली काकडे )

अवर सचिव, जलसंपदा विभाग